Thiruvananthapuram KBindu, a native of Thiruvananthapuram and the mother of Nimisha Fathima, has urged the Indian government to bring her daughter and fourgovernment to bring ner daugnter and four-year-old grandchild back from Afghanistan. This comes days after the Taliban took control of Afghanistan and the Ashraf Ghani-led government collapsed. Nimisha Fathima, along with three other women, had left Kerala allegedly to join the Islamic State (IS) militant group a few years ago. All four militant group a few years ago. All four women were then imprisoned in Afghanistan in 2019.It is now being speculated that the four women from Kerala are stranded in Kabul after a Taliban jailbreak freed them from prison. The jailbreak took place after the Taliban took control of Afghanistan's capital city, Kabul, on Sunday. Nimisha Fathima's mother K Bindu stated that she has received confirmation that her daughter and granddaughter are among those who were freed after the jailbreak.

K Bindu is now requesting the central government to intervene and expedite efforts to bring her daughter and granddaughter back to India as the "Taliban no longer wants them there". Nimisha Eathima left India and initially arrived in Fathima left India and initially arrived in Iran when she allegedly joined ISIS. Later, she moved to Afghanistan.

Her husband was killed in US airstrikes on ISIS bases. As a result of the US-led attacks. 408 people, including women and children, had surrendered to the Afghan government in 2019. After this, the Afghan government asked India to repatriate her and the three other women from Kerala. Her mother has been seeking the same but the central government has, as of now, not taken any decision on this.

## Mission Shakti 3.0: CM Yogi to honour women for their extraordinary achievements

Lucknow Mission Shakti' 3.0 is all set to be launched by Chief Minister Yogi Adityanath on August 21, 2021, in Lucknow. The flagship programme, 'Mission Shakti' has set a new landmark in women's empowerment. Ensuring safety, security and dignity, the state government stands by the motive to safeguard women's rights.

On Friday, the officials of the state said that the UP government will launch 'Mission Shakti' in a new avatar with a renewed focus on women comprising all sections of the society. CM Yogi has also directed that the pro-women golden schemes introduced for the upliftment of women should benefit all eligible women without any discrimination. What's new in Mega 'Mission Shakti' 3.0?1. Focused on the allround development of the women of the state, the third and entirely new phase of 'Mission Shakti' now aims at making women self-reliant and self-independent.2. CM Yogi-led Uttar Pradesh Government will honour women health workers, selfhelp groups, doctors, entrepreneurs and also women belonging to voluntary organisations for their extraordinary achievements in the field of women empowerment.3. Around 75 women, from every district of the state, will be honoured by the state government under the 'Mission Shakti' campaign.4. Nodal head of the mission, Laxmi Singh (IPS) said the third phase of 'Mission Shakti' aims at providing police service at the doorstep of every woman, including those living in the rural areas.5. Another step taken under 'Mission Shakti' 3.0 is weekly care of single mothers by opening women-help desks at police stations.6. Most importantly, Mission Shakti 'kakshas' (rooms) are being opened in Panchayat Bhawans under this campaign to support the survivors of heinous crimes.

## Ganga flows over NH-31 in Patna as floods continue to ravage Bihar

Bakhtiyarpur The flood situation in Bihar continues to remain grim as the water levels of Ganga went over National Highway 31, connecting Bakhtiyarpur and Mokama in rural Patna. The flood condition in Athmalgola block of Patna district has further deteriorated over the past two days as the Ganga water levels continued to rise and entered more areas in the region.For the past two days, floodwaters of Ganga have been flowing over NH-31, disrupting traffic movement on this route.

Thousands of people have been displaced in Athmalgola block as flood water entered several villages, forcing people to take shelter on roads and bridges. on Monday visited the Sabmina village in Athmalgola block and found that the Ganga was flowing over the national highway and vehicles were wading through the floodwater. The floodwater has also entered shops and houses on both sides of NH-31. Ramnagar riverine is one of the worst affected areas in Athmalgola block as the entire village has been inundated for the past 15 days."Over the last 3-4 days, flood water of Ganga has started to flow over NH-31 and is causing an immense problem for the locals. The local administration has still not stopped regular movement on this route. The entire area is submerged underwater," said a local.

However, the local administration has been trying to stop the spread of floodwater to new areas by putting sandbags at various

#### Public Notice Notice is hereby given that my client and the legal heirs of Late Mr. saeed

Abdul Rauf Punjabi have instructed me to investigate the title of ownership of Late Mr. Saeed Abdul Rauf Punjabi to: 1)A property constructed upon land bearing survey no. 83/5 Part, Plot no. 8, Survey No. 83/6 Part, City Survey No. 4827, having M. H. No. 415, 4th Nizampura, having built the Ground Floor, Loft Floor, First Floor & Second Floor total contructed area admeasuring about 18519.00 Sq. Fts (Built-up) along with the land beneath & sorrounding admeasuring about 8926.00 Sq. Fts situate, lying and being at Mouje Nizampur, Taluka Bhiwandi, Dist. Thane and 2)Land bearing City Survey No. 3535 Part, Plot No. 7, Area 789.30 Sq. Mtrs, City Survey No. 3535 Part, Plot No. 8 Part, Area 283.40 Sq. Mtrs, City Survey No. 3534 Part, Plot No. 8 Part, Area 151.50 Sq. Mtrs, City Survey No. 3534 Part, Plot No. 9 Part, Area 38.50 Sq. Mtrs, City Survey No. 3532 Part, Plot No. 8 Part, Area 228.10 Sq. Mtrs & City Survey No. 3532 Part, Plot No. 9 Part, Area 25.10 Sq. Mtrs having combined total area admeasuring about 1515.90 Sq. Mtrs (1813.00 Sq. Yards) situate, lying and being at Town Bhiwandi, Taluka Bhiwandi, Dist. Thane. All persons having any claim, right, title or interest in the said above mentioned property by way of sale, mortagage, charge, lien, gift, use, trust, possession, inheritance or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs of documents to the undersigned at their below mentioned office address within 15 days from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same if any shall be considered as waived.

Office Address: Gala No. 2, Yashoda Aparatments, Near

Bhiwandi, Dist. Thane

P. R. Highschool, Brahmin Ali, Adv. Nagesh 7. Badganch

#### **PUBLIC NOTICE**

**NOTICE** is hereby given that our client intends to acquire development rights from and we have been instructed to investigate the title of Chembur Prasanna Co operative Housing Society Limited, registered under Maharashtra Co operative Societies Act, 1960 under serial no. BOM/HSG/5887/1979 and having its registered address at Plot No. 534,  $11^{\rm m}$  Road, Chembur (East), Mumbai 400 071 ("said Society"), to all that piece and parcel of land and ground admeasuring 850 square yards or thereabouts equal to 711 square meters approximately (712.5 square meters as per PR Cards) bearing Plot No. 534 of Suburban Scheme III of Chembur, bearing CTS Nos. 1454, 1454/1 to 4 at Chembur, Mumbai and more particularly

described in the **Schedule** hereunder written ("said Land").
The said Society has informed our client that there is a building standing on the said Land known as "Prasanna" ("said Building") comprising 1 wing of ground plus 3 Floors with 16 (sixteen) flats. The said Land and the said

Building are hereinafter collectively referred to as the "said Property".

Any person having any claim against, the Society as regards to the said Property or any part thereof by way of sale, exchange, inheritance, agreement, development agreement, contract, mortgage, easement, gift lease, tenancy, lien, leave and license, charge, succession, mortgage, trust right of residence, possession, occupancy rights, maintenance or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing along with certified true copy of supporting documentary evidence in respect of their claims to the undersigned having their office at Unit No. 104, 1st Floor, Vikas Premises Co operative Society Limited, 11 Bank Street, Fort, Mumbai, 400 001, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which the claim/s and/or objection/s, if any, of such person/s shall be considered to have been waived and/or abandoned.

SCHEDULE REFERRED TO ABOVE

(description of the said Land)

All that piece and parcel of land and ground admeasuring 850 square yards or thereabouts equal to 711 square meters approximately (712.5 square meters as per PR Cards) bearing Plot No. 534 of Suburban Scheme III of Chembur and assessed by the Municipal Corporation of Greater Mumbai under M Ward No. 835, Street No. 534, 11th Road, Chembur, bearing CTS Nos. 1454, 1454/1 to 4, and bounded as follows

On or towards the South:	By 11 <sup>th</sup> Road			
On or towards the North:	By Plot No. 432			
On or towards the East:	By Plot No. 549			
On or towards the West:	By Plot No. 535			

Dated this 18th day of August, 2021

Mr. Suraj lyer M/s Ganesh & Co. Advocates

# Public Notice

Notice is hereby given that Flat No. 102 on the First floor of "Gomat Ashish Co-op. Housing Society" having M. H. No. 423, being, lying and situate on City Survey No. 3748 at Town and Taluka Bhiwandi, Dist. Thane having area of 574 Sq. Ft. (Built-up) was originally purchased by Bhagyawanti Shivlal Rathod from its developer Mr. K. K. Gosrani vide a Sale Deed. The above mentioned Flat (property) was then sold to Narangibai Devichand Jain & Late Devichand Bhumal Jain vide Sale Deed dt. 13/11/1989 vide Reg. Doc. No. 1202. Now Since one of the owners Late Mr. Devichand Bhumal Jain's demise my client has purchased the said Flat (Property) from Narangibai Devichand Jain with the consent of his legal heirs Mr. Prakash D. Jain. Mr. Vikram D. Jain, Smt. Sushila M. Jain & Smt. Sharmila T. Jain Vide a Registered 'Agreement to Sale bearing Document No. BVD-2/ 4700/2021. But the original document of Sale Deed Reg. Doc. No. 1202 between Smt. Bhagyawanti Shivlal Rathod & Narangibai Devichand Jain & Late Devichand Bhumal Jain is missing. Now my client wants to investigate the title of the said Flat (Property) to its previous owner Narangibai Devichand Jain and instructed me to publish this public notice on his behalf for the sake of verification. All persons having any claim, right, title or interest in the said abov mentioned Flat (property) by way of sale, mortagage, charge, lien, gift use, trust, possession, inheritance or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs of documents to the undersigned at their below mentioned office address within 15 daus from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the said Flat (property) shall be deemed to be free of any encumbrances and with a clear marketable title. Claims (if any) received after the above mentioned period shall be

Office Address: Gala No. 2, Yashoda Aparatments, Near P. R. Highschool, Brahmin Ali, Bhiwandi, Dist. Thane

Adv. Nilesh H. Patil

#### TPI India Limited CIN No. L28129MH1982PLC026917 Reg. Office - Plot No. J61, Additional MIDC Murbad, Thane - 421401, Maharashtra Phone +91 22873078 . FAX +91 2287 4479 Website: tpiindia.in . E-mail : ir@tpiindia.com Statement of Financials Results for the quarter ended 30th June, 2021.

Particulars	Quarter ended 30/06/2021	Quarter ended 31/03/2021	Quarter ended 30/06/2020	Year ended 31/03/2021
Revenue from Operations	655.59	582.21	283.65	1,832.62
Other Income	0.08	5.51	-	6.07
Total Income from operations	655.67	587.72	283.65	1,838.69
Expenses				
Cost of materials consumed	573.12	586.05	209.85	1,519.26
Changes in inventories of finished				
goods & work-in-progress	(12.06)	(67.46)	5.67	(29.47)
Employee benefits expense	22.29	29.23	21.69	116.20
Finance Costs	16.03	16.61	13.81	64.04
Depreciation and amortization				
expense	11.24	(4.54)	16.50	44.96
Other expenses	99.97	101.72	67.72	356.55
Total expenses	710.59	661.61	335.24	2,071.54
Profit / (Loss) before				
exceptional items	(54.92)	(73.89)	(51.59)	(232.85)
Prior Period Income	-	-	-	-
Prior Period Exp		-	<u>-</u>	-
Profit before Tax	(54.92)	(73.89)	(51.59)	(232.85)
Tax expense	<del>-</del>		<u> </u>	
Profit / (Loss) after Tax	(54.92)	(73.89)	(51.59)	(232.85)
Paid-up Equity Share capital				
(Face Value Rs. 1 / Share)	429.63	429.63	429.63	429.63
Reserve excluding Revaluation				
Reserves				
Earnings per share				
Basic	(0.13)	(0.17)	(0.12)	(0.54)
Diluted	1			1

Date : August 12, 2021

The above results were reviewed by the Audit committee and taken on record by the Boa of Directors of the Company at their respective meetings held on Aug 12, 2021

2. Figures of the previous year have been regrouped and rearranged whereever necessas to confirm with the figures for the current year/ period

3. The entire operation of the Company relate only to one segment viz. polymer base multiple product. Hence Ind AS 108 is not applicable

This statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosu Requirements) Regulations, 2015.
 In accordance with Ind AS -18 - Revenue, GST is not included in Revenue from operation

for the quarter ended 30th June, 2021 6. There are no Invester Complaints as on 30 June, 2021

Place : Mumbai

For TPI India Limited Mr. Bharat C. Parekh

By Order of the Board

. Geeta Jagat

00109394

(Application ID 697589)

26-06-2021

10,40,000

W/o Jagat

3. Santosh

Narendra

# **STATE**

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, Our clients are negotiating (subject to the execution of the final contract) with MRS, BINA HITESH GAJARIA to purchase and acquire Flat No. 1307, B Wing, admeasuring 725 Sq. Ft. equivalent to 67.35 Sq. Mtrs., Built-up area on the 13th Floor of the Building known as "Valencia" standing on ALL THAT piece or parcel of land bearing C.T.S No. 2053B of Village Erangal, Taluka Borivali, in the Registration District or Mumbai City and Mumbai Suburban Situated at off Malad Madh Road, Malad ( West ) Mumbai - 400 061, TOGETHER WITH 10 Fully Paid-Up Shares of Rs. 50 each, bearing Distinctive Nos. 0841 to 0850 (both inclusive), issued under Share Certificate No.0076 and Members Register No.076 issued on 9th September 2018 issued by Raheja Exotica Valencia Co-operative Housing Society Ltd., TOGETHER WITH Two Car parking, with clear and marketable title and free from all claims and encumbrances,

Our clients are negotiating (subject to the execution of the final contract) with MR. HITESH DHARAMSINH GAJARIA to purchase and acquire to Flat No.1308, B- Wing, admeasuring 619 Sq. Ft. equivalent to 57.51 Sq.Mtrs., Built-up area on the 13th Floor of the Building known as "Valencia" standing on ALL THAT piece or parcel of land bearing C.T.S No 2053B of Village Erangal, Taluka Borivali, in the Registration District of Mumbai City and Mumbai Suburban Situated at off Malad Madh Road, Malad (West), Mumbai – 400 061 TOGETHER WITH 10 Fully Paid-Up Shares of Rs. 50 each, bearing Distinctive Nos. 0851 to 0860 (both inclusive) issued under Share Certificate No 0077 and Members Register No 077 issued on 9th September 2018 issued by Raheja Exotica Valencia Co-operative Housing Society Ltd., with a clear and marketable title and free from all claims and encumbrances,

We are issuing this public notice inviting any person/s, having any claim and /or any right to the Flats, are hereby requested to make the same known in writing with documentary proof the same known in writing with a same known in writing with documentary proof the same known in writing with documentary proof the same known in writing with the same known in writing with the same known in writing with documentary proof the same known in writing with the same known n support thereof to the undersigned at our office address at **Premises No.04, First Floo**i Plot No. 37, RSC 19, Part 1, MHADA Layout, Gorai Sangli Co-operative Housing Societ Ltd., Gorai Road, Borivali (West), Mumbai - 400 091 within 5 (Five) days from the date of this Notice failing which the sale will be completed without any reference to any suc for **PRIME LEGEM** 

Place: Mumbai Date : 18.08.2021

LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED CIN: L45400MH1987PLC044094

Registered Office: A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market S.V. Road, Malad (West), Mumbai 400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com;

NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING OF LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, September 08, 2021 at 11:00 A.M. Annual General Meeting (AGM) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set forth in the Notice of the AGM only through e-voting facility.

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated January 13, 2021 read with circulars dated May 5, 2020, April 13, 2020 and April 8, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website <a href="www.luharukamediainfra.com">www.luharukamediainfra.com</a>, rebsite of the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) fo providing the facility for e-voting. Members can cast their vote from September 05, 2021 (09:00 A.M. IST) and ends on September 07, 2021 (05:00 P.M. IST). At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Registe of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as or the 'cut-off date' i.e. September 03, 2021, only shall be entitled to avail the facility of remote e-voting Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. September 03, 2021, may obtain the login ID and passwor by sending a request to evoting@nsdl.co.in providing Folio no. / DP ID and Client ID.

Queries / grievances, if any, with regard to e-voting, may contact on the following: Toll Free No. - 1800 1020 990 /1800 224 430 Email at evoting@nsdl.co.in.

OR Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the E-Voting User Manual for Shareholders available at the download section of NSDL at <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>.

For LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

ANKUR AGRAWAL Date: August 17, 2021 Managing Director DIN: 06408167

# Read Daily **Active Times**

Wednesday 18 August 2021 👔

## **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** RATNASINDHU CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Vimal Dairy Lane, Navghar, Phatak Cross Road, Bhayander (E), Tal. & Dist-Thane- 401 105

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership ats (Regulation of the promotion of Construction, Sale, Managemen and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the ollowing property. The next hearing is kept on - 06/09/2021 at 1:00 p.m.

Respondents- M/s. Tricon Construction Company Partner Shri. mol K. Patil, Shri. Ramchandra Patil, Shri. Narayan Patil, Shri. Parashuram Patil, Smt. Jaywanti Patil, Smt. Lakshmibai Patil, Smt. Anusaya Patil, Smt. Pramila Patil, The Estate Investment Com. Pvt. Ltd., Shri. Hitendra Patil, Shri. Vilas Patil, Shri. Nagesh Patil, Smt. Vandana Bhoir, Smt. Premabai Baliram Kasar, Smt. Vatsala Mhatre, Shri Damodar Patil and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written ay on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property -

Mouje - Navghar, Tal. Dist. Thane						
Old Survey New No. Survey No.		Hissa No.	Plot No.	Area		
90	3	2	_	1310 00 Sa Mtrs		

Office of District Deputy Registrar,
Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602,
Tel:-022 25331486. Sd/-Competent Authority & District Dy. Date: 17/08/2021 Registrar Co.Op. Societies, Thane

#### **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** RAMESHWAR CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Barave Road, Near Kalyan Janta Bank, Khadkpada,

Kalyan (W), Tal. Kalyan Dist-Thane- 421 301

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership lats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the llowing property. The next hearing is kept on - 01/09/2021 at 3:30 p.m.

Respondents- Shri. Narendra R. Patel, Shri. Kansingh Rajpurohit M/s. Keshar Builders & Developers Through), Shri. Dinesh Chandra Keshavlal Shah and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

#### Description of the property -Mouje - Gandhare, Tal. Kalyan, Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
33/1 (p)	33/1/1	-	-	1500.00 Sq. Mtrs
33/4 33/5 (p)	33/4 33/1/5			
34/2	34/2			

Office of District Deputy Registrar,
Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602,
Tel:-022 25331486.

Date: 17/08/2021

Sd/-

Competent Authority & District Dy.

Registrar Co.Op. Societies, Thane

# RELIGARE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD. Regd. Office: P-14 45/90, P-Block, First Floor, Connaught Place, New Delhi –110001. Central Office: 1st Floor, Prius Global Tower, A-3,4,5, Sector-125, NOIDA-201301 Phone: +91 120 3391000

RELIGARE HOME LOANS

NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 nce Corporation Ltd. through our Authorised officer has issued Demand Notice U/S 13(2) of the Sec

Sr.	e outstanding amou Name of the Borrower/	Loan A/c	Date of 13(2)		Demand Amount as per Sec. 13(2)	Mailing Address	Mortgage Property
No.	Co-Borrower	Number	Notice	Availed	Act. Notice	,	
1.	1. Vaibhav Bhagoji Waghmare 2. Sanjay Ramsamuzh Prajapati	XMHDVIR 00074467 (Application ID 660344)	26-06-2021	Rs. 6,00,000/-	Rs. 7,46,314.01 (Rs. Seven Lac Forty Six Thousand Three Hundred Forteen and One Paisa Only)	Add. 1: Flat No C/301, Shree Complex, Moregaon, Nallasoara East Thane, Maharastra-401209 Add. 2: Shop No 11, Bldg No 9, 10, Ostwal Nagari Taxi Stand, 90 Road, Nallasopara East Thane Maharashtra -401209 Add. 3: Room No 401, Saraswati Apt 90 Felt Road, Pragati Nagar, Osiwal Nagri, Nallasopara East, Thane Maharashtra -401209	All That Piece and Parcel of Property Bearing Flat No. 301 Adm. 15.54 Sq Mtrs. on The 3rd Floor in C Wing of the Building Known as Shree Complex Building No. 2 on the Land Bearing S.No. 68, H.No. 2 at village More, Tal. Vasai, District Thane.
2.	1. Suraj Ambedkar S/o Sonu Kashiram Ambekar 2. Sonu Ambekar S/o Kashiram Ambekar 3. Sulochna Ambekar W/o Sonu Ambekar	XMHDVIR 00082499 (Application ID 672232)	26-06-2021	Rs. 11,00,000/-	Rs. 10,70,005.37 (Rs. Ten Lac Seventy Thousand Five & Thirty Seven Paisa)  Rs. Thirty Seven Paisa)  Rs. 10,70,005.37 (Rs. Ten Lac Seventy Thousand Five & Thirty Seven Paisa)		All That Piece And Parcel Of Proerty Bearing Flat No. 405, 4th Floor, Admeasuring Area 455 sq.ft., 42.28 sq. Mtrs. (Built Up Area), in, The Building Known as "Parth Apartment", Situated and Village Virar, Taluka-Vasai, District- Palghar-Bearing Survey No. 399, Hissa No. 5, Registration Sub District of Vasai and District and Registration District of Palghar
3.	1. Anil Suresh Dawrung S/o Suresh Dagdu Dawrung 2. Payal Davrung W/o Anil Suresh Dawrung 3. Vijay Deshpande S/o Tikam Deshpande	XMHDVIR 00098542 (Application ID 691547)	26-06-2021	Rs. 6,30,000/-	Rs. 6,88,532.42 (Rs. Six Lac Eighty Eight Thousand Five Hundred Thirty Two & Forty Two Paisa)	Add: 1- Room No. 10-5/10, Gr. Floor, Abhinav Nagar Chawl, Sewree X Road, Opp. Ganesh Mandir, Nr. Wadala Depo, Nr. RK Apt., Wadala, Mumbai, Maharastra 400031, Add: 2 - Rupa Dresses, Saptarshi, Shop No. 15 Daftary Road, Malad East, Mumbai, Maharastra 400097 Add: 3 - 2/14, Gauri Niwas Kokani Pada, Near Mangesh School Kurar Village, Malad East S.O. Mumbai Maharastra 400097, Add: 4 - Room No. 4, Misquita Chawl, Daftary Road, Near Municipal Despensary Malad West Mumbai, Maharastra 400097	All That Piece And Parcel of Proerty Bearing Flat No. 101, on the First Floor, Admeasuring 250 Square Feet, i.e. 23.23 sq. meters, built up area, In the Building Known as "Chandika Darshan", Constructed on Land Bearing Survey No. 108, Hissa No. 11, Area Admeasuring 100 Sq. Mtrs. Asst. Rs. 3.57 Ps. and Lying Being No. 11, Area Admeasuring 100 sq. Mtrs Asst. Rs. 3.57 Ps. and Lying Being and Situated at village Chandrapada, Taluka Vasai, District Palghar, Within The Area of Sub-Registrar Vasai.
4.	1. Mahesh Dike S/o Shivram 2. Manasi Mahesh Dike W/o Mahesh Dike 3. Uday Madhukar Kanerkar S/o Madhukar Sharyam Kanerkar	XMHDVIR 00110281 (Application ID 695975)	26-06-2021	Rs. 9,85,000/-	Rs. 10,89,723.74 (Rupees Ten Lakh Eighty Nine Thousand Seven Hundred Twenty Three And Paise Seventy Four Only)	Add: 1- 408, Sai Akansha Sadan, Baronda Nagar, Phoolpada Road, Behind BMC Marathi School Gandhi Chowk, Virar East, Maharashtra-401309. Add: 2 - Powertech Consultants India Pvt Ltd. 19, 5th Floor, Radha Apartment, Telli Galli, Opp. City Point, Andheri East Mumbai Maharashtra-400069, Add: 3 - Flat No. 001, Ground Floor Sai Ganesh Apartment Village Virar, Virar (East), Taluka Vasai, Add: 4 - Sai Ganesh Enterprises, Sai Ganesh Apt, Bhaichandra, Patil Nagar, Near Ganesh Mandir, Phoolpada, Virar (E), Palghar, Maharashtra-401305. Add. 5 : Room No. 4, Jai Bhawani Chawl Chandansar Road, Near Shani Mandir Gaskopari, Virar East, Palghar Thane Maharashtra-401309	All That Piece And Parcel Of Property Bearing Flat No. 001, Adm. 487 Sq. Ft. Built Up Area On The Ground Floor Of The Building Known As Sai Ganesh Apartment' On The Land Bearing S.No.129, H.No. 7/1 Village Virar, Virar (East), Taluka Vasai, Dist. Palghar, Within The Limits of Vasai Virar Shahar Mahanagarpalika & Sub-registrar Office Atvasai.
5.	1. Pankaj Kumar Rajnath Pal S/o Rajnath Pal 2. Sushiladevi W/o Pankaj Kumar Pal	XMHDVIR 00105940 (Application ID 697378)	26-06-2021	Rs. 8,30,000/-	Rs. 8,92,321.32 (Rupees Eight Lakh Ninety Two Thousand Three Hundred Twenty One And Paise Thirty Two Only)	Add: 1- Flat No. 401, B Wing, Shree Complex, Moregaon, Near Thakur Vidya Mandir, Nallasopara East Thane, Maharashtra - 401209 Add: 2 - Just Dial Ltd, 3rd Floor, Palm Court, Wing, Above D-Mart, Link Road, Malad West Mumbai, Maharashtra-400064, Add: 3 - 201 A Wing Vakratund Building, Kashi Mira Road, Near Police Station, Sarvoday Complex, Golden Nest, Mira Road, East Thane, Maharashtra-401107 Add: 4 - Sayar (Arjun Pam), Sayar, Sant Ravidas Nagar, Uttar Pradesh - 221301	All That Piece And Parcel Of Proerty Bearing Flat No. 401 On The 4th Floor, B Wing, Admeasuring Area 29.74 Sq. Mfrs (built) Area) In The Building Known As "shree Complex", Building No. 2, Constructed On The Part Of Land On The Survey No. 68, Hissa No. 2, Admeasuring H.R. 0- 69-0, Assed At Rs. 1-00 Pause Lying Being And Situate At Village-more, Taluka- Vasai, District- Palghar, Within The Area of Subregistrar At Vasai.
6.	1. Ravindra Naik S/o Ramchandra Naik 2. Ritika W/o Ravindra Naik 3. Ajay S/o Sadanand Sagun Naik	XMHDVIR 00113397 (Application ID 698162)	26-06-2021	Rs. 10,25,000/-	Rs. 11,16,659.10 (Rupees Eleven Lakh Sixteen Thousand Six Hundred Fifty Nine And Paise Ten Only)	Tekdi Kajupada, Bus Last Stop of 301 Borivali E-Mumbai, Maharashtra-400066, <b>Add: 2</b> - Flat No. 307, 3rd Floor, Sai Ganesh Apartment, S. No. 129, H. No 7/1, Village Virar Virar (East), Taluka Vasai, District Palghar - 401305, <b>Add: 3</b> - Bldg	All That Piece And Parcel Of Proerty Bearing Flat No. 307, 3rd Floor Of The Building Known As Sai Gaensh Apartment Village Virar, Virar (East), Taluka Vasai, District Palghar, Bearing Survey No. 129, Hissa No. 7/1, Within The Limits Of Vasai Virar Shahar Mahanagarpalika & Sub Registrar Office At Vasai Area Admeasuring 29.82 Sq Mtrs
	1. Deepak Jagat Singh S/o Jagat Singh 2. Geeta Jagat	XMHUVIB	τ.		Rs. 11,43,756.26 (Rupees	Add: 1- Room No. 4, New Jivdani Darshal Crawl, Manvelpada Road, Behind Ganesh Nagar, Manvelpada, Virar East Thane Maharashtra-401302, Add: 2- Utkarsha Enterprises. 215. Padmibai Tower. Near Railway Station	Flat No. 003, Adm. 325 Sq. Ft Built Up Area On The Ground Floor Of The Building Known

Virar, East Thane Maharashtra-401309 Further with reasons, we believe that you are evading the service of Demand Notice. Hence this publication of demand notice. You are hereby called upon to pay Religare Housing Development Finance Corporation Ltd. with in a-period of 60 days of date of publication of this demand notice the aforesaid amount along with further interest, cost, incidenta expenses, charges etc. falling which Religare Housing Development Finance Corporation Ltd. will take necessary action under all or any of the provision of Sec 13(4) of the said Act against all or any one or more of the secured assets including taking possession of this secured assets of the borrower/s Further you are prohibited U/S 13(13) of the said Act from ansferring either by way of sale/lease or in any other way the aforesaid secured assets. Please note that no further demand notice will be issued.

Eleven Lakh Fort

Three Thousand

Seven Hundred

Fifty Six And

Only)

Paise Twenty Six

**Authorised Officer** M/s Religare Housing Development Finance Corporation Limite Date: 18.08.2021

Subway, Manvelpada Road, Virar East Thane Maharashtra-401302 , **Add: 3 -** Dr. Bhavana Shah, Fitness Care Pvt. Ltd.,

Emperor, 2nd Floor Above Allahabad, Bank Babhai Naka, L

trd, Borivali, **Add : 4 -** Room No. 5, Gokul Nagar

Manvelpada Road, Opp. Don Bosco Church Ganesh Nagar,

Enterprises, 215, Padmibai Tower, Near Railway Station As 'sai Ganesh Apartment' On The Land

Vasai.

Bearing S. No. 129 H. No. 7/1 Village Virar,

Virar (east), Taluka Vasal Dist, Palghar, Within The Limits Of Vasai Virar Shahar

Mahanagrapalika & Sub-registrar Office At



# पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी विमानसेवाः, २० ऑगस्टपासून प्रारंभ



**(प्रतिनिधी)** : पुण्यातून आता २१ विमान सेवा सुरु होणार आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी सुटेल. अमृतसरसाठी २० ऑगस्टपासून तर रांची तिरुअनंतपुरमसाठी २१ ऑगस्टपासून पुण्यातील विमानतळावरून लोहगाव विमानसेवा सुरू होईल तर दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल. आठवड्यातून तीनवेळा कोल्हापुरहून अह मादाबाादसााठी विमान सुटेल. विमानसे वां साठीच्या ऑनलाईन सुरुवात झाली आहे.

# नांदेड ते मुंबई दररोज

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा आता दररोज होणार सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. अखेर चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नांदेबरोबरच आणि अहमदाबादला ये-जा करण्यासाठी नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे. नांदेड ते मुंबई विमान सेवा आठवड्यातून चारच दिवस होती, मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही विमानसेवा दररोज उपलब्ध करून दिलीय.

#### या जिल्ह्यांना विमानसेवेचा फायदा

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा सुरु झाल्याने नांदेडसह शेजारच्या हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाश्यांना या सेवेचा भरपूर मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या अगोदर टू जेटची आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु होती. ही विमानसेवा तूर्तास तशीच राहणार असून बाकी राहिलेल्या चार दिवसांत टु जेटचे विमान सकाळी पावणे दहा वाजता अहमदाबादवरुन निघेल. ते विमान अकरा वाजता जळगावला पोहोचेल आणि साडे अकरा वाजता तेच विमान जळगाववरुन निघून पावणे एक वाजता

#### मुंबईत पोहोचेल. विमानाचं टाईमटेबल...

मुंबईतून १ वाजून 25 मिनिटांनी निघणारं विमान नांदेडमध्ये तीन वाजता येईल. साडे तीन वाजता हे विमान परत एकदा मुंबईच्या दिशेने प्रयाण करेल तेच विमान मुंबई पोहोचून विमानतळावरुन साडे पाच वाजता जळगावच्या दिशेने प्रयाण करेल. त्यानंतर ७ वाजून ५ मिनिटांनी जळगाववरुन निघून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचेल.

#### नांदेडकरांनी मानले अशोक चव्हाण यांचे आभार

नव्याने सुरु होणाऱ्या विमानसेवेने दररोज मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना आता आठ ते दहा तासांचा प्रवास करावा लागणार नाही. जर मुंबईत कोणतंही शासकीय काम असेल वा खासगी काम असे तर अगदी दोन तासांत नांदेडवरुन व्यक्ती मुंबईत येऊ शकतात. पाकलमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु झालेली विमानसेवेने नागरिक सुखावले आहे. समस्त नांदेडकरांनी चव्हाण यांचे

आभार मानले आहेत.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

# LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

Registered Office: A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market S.V. Road, Malad (West), Mumbai 400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527  $\textbf{Email:} \ \underline{info@Iuharukamediainfra.com}; \ \textbf{Website:} \ \underline{www.Iuharukamediainfra.com}$ 

NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING OF LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Compan will be held on Wednesday, September 08, 2021 at 11:00 A.M. Annual General Meeting (AGM) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set forth in the Notice of the AGM only through e-voting facility.

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Con Act, 2013 and circulars dated January 13, 2021 read with circulars dated May 5, 2020, April 13, 2020 and April 8, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website <a href="www.luharukamediainfra.com">www.luharukamediainfra.com</a>, website of the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>

and on the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing the facility for e-voting. Members can cast their vote from September 05, 2021 (09:00 A.M IST) and ends on September 07, 2021 (05:00 P.M. IST). At the end of remote e-voting period the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members

who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again. Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Registe of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. September 03, 2021, only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as of the 'cut-off date' i.e. September 03, 2021, may obtain the login ID and pass by sending a request to <a href="mailto:evolutiong@nsdl.co.in">evolutiong@nsdl.co.in</a> providing Folio no. / DP ID and Client ID.

Queries / grievances, if any, with regard to e-voting, may contact on the following: Toll Free No. - 1800 1020 990 /1800 224 430 Email at evoting@nsdl.co.in.

OR Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the E-Voting User Manual fo Shareholders available at the download section of NSDL at <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>.

For LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

ANKUR AGRAWAL Managing Director DIN: 06408167

# nesco नेस्को लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दुर.ः०२२-६६४५०१२३, ई-मेलःcompanysecretary@nesco.in, वेबसाईटःwww.nesco.in

सूचना (नेस्को लिमिटेडच्या समभाग धारकांनी कृपया लक्ष द्यावे) विषय: गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) खाते यामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

२८ फेब्रुवारी, २०१७ पासून प्रभावी असलेले गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) सुधारित अधिनियम, २०१७ (आयईपीएफ नियम) चे नियम १ नुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात येत आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचिता आयईपीएफ नियमानुसार कोणत्याही भागधारकाद्वां मागील ७ (सात) नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळाकरिता कोणतेही लाभांश दावा केलेले, देण्यात आलेले नसल्यास ते शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) यात हस्तांरीत

नेयमात नमूद तरतूदीनुसार ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता नियमाअंतर्गत आयईपीएप खातेमध्ये शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने कळविले

न्या भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खातेमध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविव स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएप <u>बात्यात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपः</u> कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मळ भागप्रमाणपत्र प्ताहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात भागधारण ासणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफच्या नावे हस्तांतरणाकरित कॉर्पोरेट कारवाईमार्फत कंपनीद्वारे डिपॉझिटरींना सुचित केले जाईल.

गिंगधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल ह नेयमानुसार आयईपीएफ खातेमध्ये शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपः वतरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे.

जर कंपनीला १० ऑक्टोबर, २०२१ रोजी पर्यंत संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त माल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित तरतुदीनुसार अंतिम तारखेला . आयईपीएफ खात्यात शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कृपया नोंद असावी की, नियमानुसार आयईपीएफमध्ये स्तांतरीत केलेले दावा न केलेल्या लाभांशासंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. कंपनीने अशा भागधारकांचे व ज्यांचे शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत केले जाणार आहे त्यांचे

. संपूर्ण तपशील www.nesco.in वेबसाईटवर अपलोड केले आहे. भागधारकांनी कृपया आयईपीएप खात्यात हस्तांतरीत केले जाण्यास पात्र असलेले दावा न केलेल लाभांश व शेअर्सचे तपशील http:/ www.nesco.in/shareholder-services वेब लिंक वर पहावे.

गिंधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, ज्यांचे अशे शेअर्स वरील सर्व प्राप्त लाभांसह आयईपीए प्राधिकरण खात्यात हस्तांतरीत होणारे दावा न केलेले लाभांश व शेअर्स या दोन्हीकरिता, कार्ह भसल्यास, ते नियमाद्वारे विहित प्रक्रियेनंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यांना पुन्हा प्राप्त करता येईल जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी नेबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**. सी-१०१. २४ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८३. दर.:०२२-४९१८६२७०, ई-मेलः rnt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाईटः http://linkintime.co.in नेस्को लिमिटेडकरिता

दिनांक: १७.०८.२०२१

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

# ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड

CIN:L51900MH1986PLC041499

नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. **दूर.क.:**(०२२)४०४६३५०० **Website:www.oasiscaps.com**, E-mail:admin@oasiscaps.com

३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत भागधारकांना सूचना

ाथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड-१९ प्रादुर्भावामुळे **ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड** कंपनी) च्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) कंपनी कायदा २०१३ च्या नागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) चे दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक (सेबी परिपत्रक) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कंपनीची ३४वी एजीएम बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.००वा. भाप्रवे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेंस (इंडिया) लिमिटेडद्वारे दिलेल्या व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

एजीएमची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता कंपनीचे ३४वी वार्षिक अहवालाची ई-प्रत, वित्तीय अहवाल व अन्य इतर वैधानिक अहवाल कंपनीच्या www.oasiscaps.com व बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

प्तदस्यांना सभेच्या सूचनेत कंपनीद्वारे दिलेल्या तरतुदी तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली

वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या भागधारकांचे ई–मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (निबंधक)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. सेबी परिपत्रकानुसार कोणत्याही सदस्यास एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविल जाणार नाही.

कंपनीने रिमोट ई–वोटिंग प्रणाली वापरून (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून) तसेच एजीएम प्रक्रिये दरम्यान ई-वोटिंग (संयुक्तपणे ई-वोटिंग) विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मंजुर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी त्यांच्या भागधारकांना ई-वोटिंग सुविध देलेली आहे. भागधारकांना ई–वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेडची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंगकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करुन घ्यावेत.

- **१. वास्तविक स्वरुपात भागधारणा:** आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल ig@oasiscaps.com/service@satellitecorporate.com वर पाठवावेत.
- ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे अद्यायावत करावे. वैयक्तिक डिमॅट भागधारकांसाठी: तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तुमचे संबंधित

**डिमॅट स्वरुपात भागधारणा:** कृपया तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तुमचे संबंधित

ठेवीदार सहभागीदार (डीपी) यांच्याकडे अद्यायावत करावे जे ई-वोटिंग व सहभागी होण्यासाठी अनिवार्य आहे.

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेडकरित

किर्ती जैन दिनांकः १६.०८.२०२१ कंपनी सचिव

## ISW HOLDINGS LIMITED

CIN: L67120MH2001PLC217751 Regd. Off.: Village: Vasind, Taluka: Shahapur, District: Thane - 421 604 Phone: 022-4286 1000/02527-220022 Fax: 022-4286 3000/02527-220020 Website: www.isw.in

NOTICE OF THE 20th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

NOTICE is hereby given that the 20th Annual General Meeting (AGM) of the Company will be held n Wednesday, September 15, 2021 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

n view of the ongoing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with Circular No. 20 dated May 5, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India vide its Circular o. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as 'SEBI Circulars') has permitted the holding of AGM(s) through VC / OAVM, without the physical presence of the

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, Notice of the AGM along with he Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. Shareholders who have no egistered their email address and in consequence the Annual Report, Notice of AGM and e-voting otice could not be serviced, may temporarily provide their email address and mobile number t the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, by clicking the link: https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx for sending the same Shareholders are requested to follow the process as guided to capture the email address and

nobile number for sending the soft copy of the notice and e-voting instructions along with the Use ID and Password. In case of any queries, shareholder may write to einward.ris@kfintech.com. Members may note that the Notice of the 20th AGM and the Annual Report 2020-21 will also be available on the Company's website www.jsw.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited nd National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com espectively. Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the guorum unde

The Company is providing the remote e-voting facility ("remote e-voting) to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting during the AGM ("e-voting") to those Members who will be present in the AGM through Video Conference OAVM / facility and have not cast their vote through emote e-Voting. Detailed procedure for remote-voting/ e-voting for shareholders holding shares n Dematerialized mode. Physical mode and for shareholders who have not registered their email

Date : August 17, 2021

JINDAL Part of O.P. Jindal Group

For JSW Holdings Limited Sanjay Gupta Company Secretary

#### पायोनिअर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड

सीआयएन: एल६५९२०एमएच१९८४पीएलसी०३१९०९ नोंदणीकृत कार्यालय: १२१८, मेकर चेंबर नं.५, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. फोन:+९१-२२ ६६१८६६३३, फॅक्स:+९१-२२ २२०४९१९५. वेबसाईट:www.pinc.co.in, ई-मेल:investor.relations@pinc.co.in व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, पायोनिअर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड (कंपनी) ची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सध

(एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.३०वा. भाप्रवे एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) कंपनी कायदा २०१३ (कायदा) या लागु तरतूदी आणि त्यातील नियमाअंतर्गत तसेच<sup>े</sup> सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ (यापुढे सेबी परिपत्रक नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमत्

मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल आणि लेखापरिक्षित वित्तीय अहवाल समाविष्ट वित्तीय वर्ष २०२०-२ करिता वार्षिक अहवाल तसेच एजीएम सूचना ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे उपरोत्त मसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.pinc.co.in</u> आणि बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u>

सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची सुच जीएमच्या सूचनेत नमुद आहे आणि कंपनी कायदा २०९३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित भागधारकांची मोजणी केली जाईल. रजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविधा (रिमोट ई–वोटिंग) दिलेली आहे

एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा कंपनीने दिली आहे (ई–वोटिंग). रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई-बोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

नूचना, वार्षिक अहवाल इत्यादी प्राप्त करण्यासाठी ज्या सदस्यांनी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे ई मेल नोंद करावेत: कपया फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग दाखल्याची स्कॅन केलेली प्रत (दर्शन

व मागील), पॅन (पॅन कार्डची स्वत: ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधारकार्डच स्वत:ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत्र) कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. सॅटेलाई कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या service@satellitecorporate.com किंवा कंपनीच्या investor.relations@pinc.co.in वर ई-मेल पाठवावे. कृपय http://www.satellitecorporate.com वरून नमुना डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी डिजीटल बेनेफिशरी आयडी किंव . रनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंव

एकत्रित खात्याच्या अहवालाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वत: ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधारकार्डची स्वतःची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडच्य service@satellitecorporate.com किंवा कंपनीच्या investor.relations@pinc.co.in वर ई-मेल पाठवावे. पुढील उदेशाकरिता तुमचे डिमॅट खात्यात तपशील अद्यायावत करून घ्यावे आणि ई–मेलमार्फत सदर एजीएमची सुचना प्रा

कंपनी/डिपॉझिटरीकडे ज्या सदस्यांचे ई–मेल नोंद नाहीत किंवा वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे किंवा जर कोण व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख अर्थात शुक्रवार करण्यासाठी एजीएम सूचनेत नमुद सूचनांचे पालन करावे. तथापि जर तुम्ही रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वींच नोंद असल्यास तुम्ही मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. ३६व्या एजीएमची सूचन ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना दैनंदिन कामकाजात पाठविले जाईल.

कंपनी सचिव (एसीएस:ए१३७४२)

#### आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेड CIN:L17100MH1991PLC059848

नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादुर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. **दूर.क्र.:**(०२२)४०४६३५०० Website:www.ikabsecurities.com, E-mail:info@ikabsecurities.com

३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत भागधारकांना सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड-१९ प्रादुर्भावामुळे **आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड** इनव्हेस्टमेंट लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) चे दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक (सेबी परिपत्रक) नुसारव्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कंपनीची ३०वी एजीएम बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडद्वारे दिलेल्या व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

एजीएमची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता कंपनीचे ३०वी वार्षिक अहवालाची ई-प्रत, वित्तीय अहवाल व अन्य इतर वैधानिक अहवाल कंपनीच्या www.ikabsecurities.com व बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदस्यांना सभेच्या सूचनेत कंपनीद्वारे दिलेल्या तरतुदी तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या गगधारकांचे ई–मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (निबंधक)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. सेबी परिपत्रकानुसार कोणत्याही सदस्यास एजीएम सचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविल जाणार नाही.

कंपनीने रिमोट ई-वोटिंग प्रणाली वापरून (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन) तसेच एजीएम प्रक्रिये दरम्यान ई-वोटिंग (संयुक्तपणे ई-वोटिंग) विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मंजुर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी त्यांच्या भागधारकांना ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. भागधारकांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेडची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंगकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करुन

- वास्तविक स्वरुपात भागधारणा: आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल info@ikabsecurities.com/service@satellitecorporate.com वर पाठवावेत.
- ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे अद्यायावत करावे. वैयक्तिक डिमॅट भागधारकांसाठी: तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) यांच्याकडे अद्यायावत करावे जे ई-वोटिंग व सहभागी होण्यासाठी अनिवार्य आहे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा: कृपया तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तुमचे संबंधित

आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेडकरिता सही/

ठिकाणः मुंबई अंकिता फोफालिय कंपनी सचिव दिनांकः १६.०८.२०२१

#### जाहीर सूचना

आहे की, स्वर्गीय श्री. दीपक नरनदास खिमार्न यांचे २२ जुलै, २०२० रोजी निधन झाले, हे दुकान क्र.२२ व २२ए. तळमजला. जय संधांश चेंबर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., बोरगावक वाडी, शिवाजी पथ, कल्याण (प.)-४२१३०१ य मालमत्तेचे मालक होते. मी येथे सुचित करीत आहे की. माझे अशील श्री. धवल दीपक खिमानी श्रीमती नेहा रिशी कक्कड व श्रीमती सोनल दीपव खिमानी हे स्वर्गीय दीपक नरनदास खिमानी यां **हायदेशीर वारसदार असनू सदर मालमत्ता** विर्क्र करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर कोणताह दावा, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सद सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत ्र आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालील दिलेल्या त्त्यावर खालील स्वाक्षरीकर्तांना कळवावे, अन्यथ सदर मालमत्ता सर्व अधिभार, दावापासून मुत्त असल्याचे समजले जाईल.

दिनांक: १८.०८.२०२१ पजा अल्पेश स्विमार्न (वकील मुंबई उच न्यायालय) पत्ता: ए१५०३, त्रिवेणीँ गार्डन, आधारवार्ड चौक, कल्याण (प.)-४२१३०१

मोबा.:८८७९४६९४६

### जाहीर सूचना

**श्री. चंद्रकांत एन. ठकर** हे श्री विजय सी ॲण्ड डी विंग को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: एल.टी. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९२ या सोसायटीचे सदस्य असून अनुक्रमांक ८१ ते ८५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/-प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.१७ चे धारक आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. डी/९ चे मालक होते यांचे १७ एप्रिल, २०२१ रोजी मुंबई येथे निधन

असे की, सोसायटीला श्रीमती हंसा चंद्रकांत ठक्कर यांच्याकडून दिनांक १२.०८.२०२१ रोजीचे पत्र प्राप्त झाले होते, त्यात नमुद होते की, स्वर्गीय चंद्रकांत एन. ठक्कर यांचे (१) श्रीमती हंसा चंद्रकांत ठकर (पत्नी), (२) श्री. परेश चंद्रकांत ठकर (मलगा) आणि (३) श्रीमती स्वाती अनंत ठक्कर (विवाहीत मुलगी) हे कायदेशीर वारसदार आहेत. पापुढे श्रीमती हंसा चंद्रकांत ठक्कर यांनी त्यांचे पत्र दिनांक १२.०८.२०२१ नुसार सोसायटीकडे फ्लॅट क्र.डी/९ बाबत एनओसी वितरणाची विनंती केली आहे जेणेकरून सर्व कायदेशीर प्रक्रियांसह स्वर्गीय चंद्रकांत एन. ठक्कर यांचे कायदेशीर वारदारांना पूर्तता करता येईल.

सोसायटीने फ्लॅट क्र.डी/९ बाबत कायदेशीर बारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपकर्ता ।ांच्याकडून सोसायटीचे कार्यालयात त्यांचे दावा/ आक्षेप पृष्ठचर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) देवसात दावा व आक्षेप मागविले आहेत.

जर वर विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास दावा/आक्षेप त्याग केले आहेत असे प्तमजून फ्लॅट क्र.डी/९ बाबत एनओसी वितरणास नोसायटी मुक्त असेल. च्या वतीने व करिता

श्री विजय सी ॲण्ड डी कोहौसोलि. सही/-दिनांक: १८.०८.२०२१ मा. सचिव

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

#### **Oxford Industries Limited**

CIN - L17112MH1980PLC023572

Reg.Office: G.No.4, Roxana Building, Ground Floor, M.Karve Road, Mumbai-400020.

E-mail: oxford\_industries@yahoo.in UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021 (Rs.in lacs

Sr. No.	Particulars	Quarter ended 30-06-2021 (Unaudited)	Quarter ended 31-03-2021 (Audited)	Quarter ended 30-06-2020 (Unaudited)					
1	Income :								
ı	a) Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00				
	b) Other Income	0.00	1.63	0.00	1.63 1.63				
2	Total Income Expenses:	0.00	1.63	0.00	1.63				
4	a) Cost of Material Consumed	0.00	0.00	0.00	0.00				
	b) Purchase in Stock-in-Trade	0.00	0.00	0.00	0.00				
	c) Changes in Inventories of finished goods,		0.00	0.00	0.00				
	work-in-progress and stock-in-Trade	0.00	0.00	0.00	0.00				
	d) Employee benefits expenses	0.00	0.00	0.12	0.12				
i	e) Finance Cost	0.00	0.00	0.00	0.00				
	f) Depreciation and Amortisation expenses	0.00	0.00	0.00	0.00				
	g) Other Expenses	0.77	4.35	0.99	11.47				
	Total Expenses:	0.77	4.35	1.11	11.59				
3	Profit / (Loss) from operations before	-0.77	-2.72	-1.11	-9.96				
	exceptional items and tax (1-2)								
4	Exceptional Items:Expenses/(Income)		-1,130.49		-1.130.49				
5 6	Profit/(Loss) before tax (3+4)	-0.77	1,127.77	-1.11	1,120.53				
О	Tax Expenses: Current Tax								
	Previous Tax	_	_	_	_				
	Deferred Tax	l [	_	[					
7	Net Profit/(Loss) after tax (5-6)	(0.77)	1,127.77	(1.11)	1,120.53				
8	Other Comprehensive Income	(0177)	-,,,,	()	-,120.00				
9	Total Comprehensive Income								
	for the period(7+8) after tax	(0.77)	1,127.77	(1.11)	1,120.53				
10	Profit/(Loss) for the period attributable to:								
	a) Owners of the company	(0.77)	1,127.77	(1.11)	1,120.53				
	b) Non-Controlling Interest	-	-	-	-				
11	Total Comprehensive Income attributable to:	(0)							
	a) Owners of the company	(0.77)	1,127.77	(1.11)	1,120.53				
10	b) Non-Controlling Interest	-	-						
12	Paid-Up Equity Share Capital (Fave Value Rs.10/- per share)	593.60	593.60	593.60	593.60				
13	Other Equity	-1,820.84							
14	Earning per share(before extraordinary items)	1,020.04							
	Basic(Rs.)	(0.01)*	(0.05)*	(0.02)*	(0.17)				
	Diluted(Rs.)	(0.01)*	(0.05)*	(0.02)*	(0.17)				
	Earning per share(after extraordinary items)	(/	(/	(	(,				
	Basic(Rs.)	(0.01)*	19.00*	(0.02)*	18.88				
	Diluted(Rs.)	(0.01)*	19.00*	(0.02)*	18.88				
	* Not annualised	' '		' '					
Not	es:								
a)	a) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of								

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th August, 2021. Limited Review Report of Statutory Auditors attached.

The company is in a Single Segment- 'Textiles'.

Previous period figures have been re-grouped / re-arranged whereever considered necessary As already reported. Indian Bank (Lead Bank) had sold both the units of the company under SARFAESI Act in February,2012 and had filed a case in Debt Recovery Tribunal(DRT),Mumbail for recovery of dues. The case in DRT is going on and at judgement stage. In light of this situation, no provision has been made for Interest for this quarter also and there are no The above results have been prepared on going concern assumption basis.

Due to non-revival of operations, BSE has suspended the securities of the company w.e.t 15/1/2020 as per notice no.20200114-18 dt.14/01/2020. The company has clarified its position

As already reported, the management has been trying for One Time Settlement (OTS) with lenders. Two lenders namely IDBI and SBI, had accepted OTS offer and the company had received No Dues Certificate from them in the month of January,2021. Now Two more lenders namely. Assets Reconstruction company (India)Ltd (ARCIL) and Indian Bank have also accepted OTS offer and the company has received No Dues Certificate from them in the month of July and August, 2021.

One Time Settlement (OTS) with remaining one lender is also being pursued by the management For Oxford Industries Limited (Mazher N. Laila

Chairman & Managing Director

HOUSING

POONAWALLA पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेड (पुर्वीची मॅम्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड) कॉर्पोरेट कार्यालय: ६०२, ६वा मजला, झिरो वन आयटी पार्क, अ.क्र.७९/१, घोरपडी, मुंधवा रोड, पुणे-४११०३६. नोंद. कार्या.: डेव्हलपमेंट हाऊस, २४ पार्क स्ट्रीट, कोलकाता-७०००१६

Date: August 13, 2021.

सरफायसी कायदा २००२ चे कलम

तुम्ही खाली नमुद केलेले कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांनी मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड, एमएचएफएल आता पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेड (पीएचएफएल) म्हणून ज्ञात, यांच्याकडून तुमचे स्थावर मालमत्ता तारण ठेवण्याद्वारे कर्ज उपलब्ध करून घेतले होते आणि त्याची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे. तुम्ही कसूर केली असल्याने तुमचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये थकबाकी रक्कम वसुलीकरिता सदर करारनामानुसार मागणी सूचना वितरीत केली होती, ती नोटीस ना–पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आहे. म्हणून यामधील सर्व घटक हे कायद्याच्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३(१) अन्वये प्रकाशित करण्यात आली तसेच अन्य

कर्जदार, सहकर्जदार, हमीदार, प्रतिभूती, थकबाकी देयके, कलम १३(२) अन्वये पाठविलेली मागणी सूचना आणि दावा केलेली

अ. क्र.	कर्जदार, सहकर्जदार, जामिनदारांचे नाव व कर्ज रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	देय रक्कम (रु.)
8	इमतियाझ अझिझ मालदा, मदानी ट्रेडींग, आफताब अझिझ मालदा, कर्ज रक्कम रु.२५००००० (रुपये पंचवीस लाख फक्त)	फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, बी विंग, कृष्णकुंज, सीटीएस क्र.८५७, ८५८ व ८५९, गाव तारापूर, बोईसर पश्चिम, ता. व जि. पालघर, ठाणे, मुंबई- ४०१५०१ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२३.०६.२०२१	कर्ज क्र.:HL/0491/H/18/10001 रु.३०१७११५ (रुपये तीस लाख सतरा हजार एकशे पंधरा फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत पुढील व्याज
?	मोशिन मुन्सी पठाण, मोहसिनखान एम. पठाण, कर्ज रक्कम रु.२६५५००० (रुपये सव्वीस लाख पंचावन्न हजार फक्त)	फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, ई विंग, ब्लॉक क्र.९, यशवंत सृष्टी, मौजे खैरा, बोईसर पश्चिम-४०१५०१, ठाणे, मुंबई- ४०१५०१ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२३.0६.२०२१	कर्ज क्र.:HL/0491/H/17/10009 रु.२९२३८३१ (रुपये एकोणतीय लाख तेवीस हजार आठशे एकर्त फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यं पुढील व्याज
æ	विनायक वीरकुमार चव्हाण, विशाल वीरकुमार चव्हाण, कर्ज रक्कम रु.१६००००० (रुपये सोळा लाख फक्त)	फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, ए विंग, साई समर्थ अपार्ट., एस.क्र.१७५, एच.क्र.५, मनवेलपाडा रोड, विरार पुर्व- ४०१४०४, ठाणे, मुंबई-४०१४०४ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२३.0६.२०२१	कर्ज क्र.:HM/0235/H/17/1000 रु.१९०६९५० (रुपये एकोणीस लाख सहा हजार नऊशे पन्नास फक्त) तसेच रक्षम जमा होईपर्यं पुढील व्याज
8	रंगा रेड्डी, सुशिलादेवी अनंत रेड्डी कर्ज रक्कम रु.१३८०००० (रुपये तेरा लाख ऐंशी हजार फक्त)	फ्लॅट क्र.२०३, १ला मजला, ए विंग, अबयाझ अपार्टमेंट, गट क्र.१३८, प्लॉट क्र.६९, वांगणी पुर्व, तालुका अंबरनाथ, जि. ठाणे, ठाणे, मुंबई-४२१५०३ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२४.०६.२०२१	कर्ज क्र.:HM/0458/H/17/1003 रु.१५५७३१८ (रुपये पंधरा लाग् सत्तावन्न हजार तिनशे अठरा फत्त तसेच रक्कम जमा होईपर्वंत पुढीत व्याज
ų	ज्ञानदेव यशवंत शेलार, ब्रिजॉन कांबळे, कर्ज रक्कम रु.१३०००० (रुपये तेरा लाख फक्त)	फ्लॅट क्र.०१, तळमजला, सी विंग, श्री सद्गुरू कृपा सृष्टी, एस.क्र.२४३, एच.क्र.३ (भाग), मौजे भोपार, डॉबिवली पुर्व, ता. मुंबई-४२१२०१ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२४.०६.२०२१	कर्ज क्र.:HL/0458/H/17/1000 रु.१४३७१०१ (रुपये चौदा ला सदोतीस हजार एकशे एक फक्त तसेच रक्कम जमा होईपर्यंत पुढी व्याज
६	सागर आनंदा पोटे, सोनल सागर पोटे कर्ज रक्कम रु.११४०००० (रुपये अकरा लाख चाळीस हजार फक्त)	फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई चैतन्य अपार्ट., एस.क्र.११, एच.क्र.०२, गाव सोपारा, ता. वसई, जि. पालघर, ठाणे, मुंबई-४०१२०३ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२४.0६.२०२१	कर्ज क्र.:HM/0491/H/18/1000 रु.१३३०५७१ (रुपये तेरा लार तीस हजार पाचशे एकाहत्तर फर्त तसेच रक्कम जमा होईपर्यंत पुढी व्याज
b	गणेश नारायण पाटील, रोहन गणेश पाटील, कर्ज रक्कम रु.१९५०००० (रुपये अकरा लाख पन्नास हजार फक्त)	फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, बी विंग, रुद्र अपार्टमेंट, गाव कोपरी, एस.क्र.१३७, एच.क्र.२ए, विरार पुर्व-४०१३०३, ठाणे, मुंबई-४०१३०३ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२४.०६.२०२१	कर्ज क्र.:HM/0491/H/18/1000 रु.१२८१५४२ (रुपये बारा लाग् एक्याऐंशी हजार पाचशे बेचाळी फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यं पुढील व्याज
۷	दयानंद रामचंद्र हाटकर, शोभा दयानंद हाटकर, कर्ज रक्कम रु.१००००० (रुपये दहा लाख फक्त)	फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, साई चैतन्य अपार्टमेंट, एस.क्र.११, एच.क्र.०२, गाव सोपारा, ता. वसई, जि. पालघर, ठाणे, मुंबई-४०१२०३ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२५.०६.२०२१	कर्ज क्र.:HM/0491/H/17/1002 रु.११६६९१३ (रुपये अकरा ल सहासष्ट हजार नऊशे तेरा फक्त तसेच रक्कम जमा होईपर्यंत पुढी व्याज
8	रमेश एम. जगदाळे, आरती रमेश जगदाळे कर्ज रक्कम रु.८०००० (रुपये आठ लाख फक्त)	फ्लॅट क्र.डी/२७, २रा मजला, डी विंग, श्री ज्ञाने श्वर माऊली को - ऑप.हौ.सो.लि., गट क्र.८०/२, विचुंबे, ता. पनवेल, जि. रायगड-४१०२०६, पनवेल, मुंबई-४१०२०६ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२५.०६.२०२१	कर्ज क्र.:HM/0458/H/16/1000 रू.९५८६८८ (रुपये नऊ लाख अड्डावन्न हजार सहाशे अट्ट्रच्याऐं फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्य पुढील व्याज

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली मागणी रक्कम तसेच . त्यावरील पुढील व्याजासह रक्कम जमा करण्यास तुम्हाला कळविण्यात येत आहे. वर नमुद केलेल्या प्रतिभूतीवर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार खालील स्वाक्षरीकर्त्याकडून वापरले जातील. कृपया नोंद असावी की, सदर कायद्याचे कलम १३(१३) नुसार आमच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूतींचे हस्तांतर करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

दिनांक : १८.०८.२०२१ ठिकाण : मुंबई

पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता (पुर्वीची मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड) प्राधिकृत अधिकारी